#### **SCHAEFFLER**

Schaeffler India Limited · Pune · Maharashtra

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, MUMBAI- 400 001

Company Code: 505790

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C - 1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E) MUMBAI- 400 051

**Company Code: SCHAEFFLER** 

26/03/2021

**Sub: Newspaper Advertisement** 

Dear Sirs,

Phone: +91 8669613701

Please find enclosed copies of the newspaper advertisement titled 'The 58th Annual General Meeting of Schaeffler India Limited (Company) to be held through Video Conference (VC) or any Other Audio Visual Means (OAVM), Book Closure and Dividend Information.' The advertisements appeared in today's Economic Times (English) and Tarun Bharat (Marathi), Mumbai editions.

This information will also be hosted on the Company's website, at www.schaeffler.co.in.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Schaeffler India Limited

**Ashish Tiwari** 

VP - Legal & Company Secretary

Encl.: As above

12,2002 and January 13, 2021 respectively, issued by Securities Exchange Board of Indias.

with the adversal circuits, electorize cispois of the AGM Notice in compliance and the adversal circuits, electorize cispois of the AGM Notice in Company India of the second of the AGM Notice, whose email addresses are registered with the Company I/Depository Participants (DP).

Members holding abares in physical mode who have not registered their email addresses with the Company/DP can obtain the AGM Notice, Annual Report and e-Voting logion redentials by sending the following documents to Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited (IRTA) at vadodars@limitimine.co.in and investorsupport.ingles/baeffer.com.

email address to be registered/updated and signed by Member (first holder, in case of jointly held):

b. Self-attested scanned copy of PAM.

Wembers holding parse in physical mode and who yet to register/update their

www.evoling.nsdl.com.
embers will have an opportunity to cast their vote remotely on the busin
set forth in the AGM Notice through electronic voting system. T
structions for attending the AGM notice convening through VC/ OAVM at
emanner of voting remotely for Members holding shares in demanterallad
dod, physical mode, and for Members who have not registered their en
dresses will also be provided in the AGM Notice.

anderses will also be provided in the AGM Notice.

Pursuant to Section 9.1 of the Act and Regulation 4.2 of the Listing Regulations the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain close from Agnil 2.1, 2021 to Agnil 2.7, 2021 Lobth days inclusive) for the purpose of determining the entitlement of Members for payment of the dividend, of declared at the AGM. The dividend once approved by the Members and Company shall remain color than the AGM of the AGM

bank account. Members are requested to note that pursuant to the provisions of the Finance Act, 2020, the Company would be required to deduct the tax at source ("TDS") in respect of payment of dividend to its Members, if so defended at the ensuing AGM, at the prescribed rates. Therefore, members are requested to submit all the required documents (duly completed and signed) to lank intime raind Private limited by clicking the URL, (https://www.lhinkintme.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html) on or before Thursday, April 15, 2022, 600 PM ST in order to determine and deducts appropriate TDS withholding value.

For Schaeffler India Limited Sd/-Ashish Tiwari, VP-Legal & Company Secretary

#### SCHAEFFLER INDIA LIMITED

Notice is hereby given that the 58° ANNUAL GENERAL MEETING OF SCHAEFFLER INDIA LIMITED (COMPANY) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) OR ANY OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE AND DIVIDEND INFORMATION

The Members may note that the 58th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through video conference or any other audio visua means on Tuesday, April 27, 2021 at 3.30 p.m. 151, no compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") read with General Circular No.14 / 2020, 17 / 2020, 20 / 2020 and 02 / 2021 dated April 32, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by Ministry of Corporate Affairs and relevant provisions of Securities and Exchange Board of Indial(Isting Obligations and Disclosure Requirements) Regulations. SIG1 (Tueling Regulations) read with Circular No.1819, 1107 CFID (CMD) ("IN) ("IN


b. Self-attested scanned copy of PAIN.
Members holding shares in physical mode and who yet to register/ undate their bank account details for electronic receipt of dividend directly into their bank accounts, are requested to get the same by sharing the following additional details with RTA at vadodara@linkintime.co.in and investorsupport.in@schaeffler.com:
a. Name and Branch of the Bank in which dividend is to be received and Bank Account type:

I. Name and Middlen or the paint in which provided to the exercise and own Account types.

Bank Account types.

Bank Account types.

Bank Account the state of th



THE ECONOMIC TIMES | MUMBAI | FRIDAY | 26 MARCH 2021 | WWW.ECONOMICTIMES.COM

Scrubbing refers to matching SMS content with a pre-registered template submitted by every principal entity which sends commercial SMS to its customers. If the content do-esn't match with the pre-registered template, then the tectoo block the message.

Trai's order comes after a

Trai Tells Telcos

to Reactivate SMS

**Checks from April** 

tors tore-activates MS checking filters beginning April and block traffic that fails to comply with regulatory standards. But telemarketeers with the regulatory standards record to the standards. But telemarketeers with the standards are standards and the standards are standards. But telemarketeers with the standards are standards are standards. Since the standards are standards are standards are standards are standards. Since the standards are standards are standards are standards are standards are standards. Since the standards are standard

Petrol Prices Cut by 21p, Diesel by 20p

New Delhi: State-run oil compenies slashed princes of petrol and diesel by 21 paise and 20 paise per litter, respectively on Thursday.

Cumulatively, petrol prices are down by 39 paise and diesel prices by 37 paise a litter in two days. On Wednesday oil companies started reducing prices, which had been rising for months. Prices of petrol had risen by 220 per litre and of diesel by 122 per litre in the past 10 months.

past 10 months.

Reduction in fuel prices follows a 10% collapse this month in international crude oil rates, which have dipped below \$84 a barrel. A fresh surge in coronavirus infections in several countries and orders of lockdowns at many places in Europe have sparked worries about fuel demand recovery, pushing down oil prices from \$71 reached earlier this month.

this month. Flagging demand prospects seemed a bigger concern for the oil market on Thursday compared to the blockage in the Suez Canal, a key route for oil tankers, that had driven up prices on Wednesday. The waiting line for tankers on both sides of the canalgotlonger as efforts were underway to refloat the container ship that had run aground on Tuesday.—Our Bureau

Regulator directs operators to block traffic that fails to comply with regulatory standards

Himanshi.lohchab

New Delhi: The telecom regulator has directed operamore of the telecom regulator has directed operamore of the telescope of the telescope operation of the telescope operation of the telescope operation of the telescope operation of the telescope of the telescope operation operation of the telescope operation operat

## The future of Indian pharmaceuticals IN THE POST-COVID ERA

#### India's pharma industry takes a quantum leap

A stellar panel of pharma leaders discuss seismic shifts advancing the industry

he past few months have been most crucial in driving fundamental changes in every aspect of India's pharma industry. Propelled by the crisis, legacy systems made way for digital leaps and technological upheavals, fast-tracking the industry progress. Supported by massive regulatory reforms, telehealth spead like wildfire, and as a result, today, millions of people are consulting doctors virtually and ordering medicine via e-pharmacies. The veteran industry leaders driving this colossal change convend in this forum tor reveal and deliberate upon the inside workings of the monumental transition that is propelling the Indian pharma industry towards unprecedented heights in the global milieu and driving India's Atmanirbhar mission simultaneously. ne past few months have been most crucial



The vaccine sector did not have many takers in the past, but now it has emerged as a very niche and highly technology-driven sector with see scope and ential demand. Vaccines main the central focus ear and we expect a lot vity in the space.

- Vikas Dandekar, Editor - Pharma & Healthcare - The Economic Times Prime

#### "The Indian pharma industry is at an inflection point"

he COVID-19 pandemic has brought to fore-front the strengths and weaknesses of pharmaceu-tical ecosystem in India and across the globe. With recov-ery undenway, globally regu-lators have set the ball roll-ing to le ing to leverage technology to govern better. The US FDA to govern better. The US FDA recently accounted that the Process Analytical Technology (PAT) framework it intends to closely monitor drug quality through analysis of critical performance measures of raw and intermediate materials and the overall manufacturing process, in real time. Additionally, a feasibility study of applying Artificial Intelligence (AI), Big Data, Machine Learning, in various stages of production, to red flag deviations has also been launched. launched.

ations has also been launched.
Prompted by current social restrictions, remote monitoring will be the new compliance methodology of regulators. Empowering them with real-lime visibility, the infrastructure built on Al and predictive analysis will enable better compliance and control for both FDA and pharma companies saving millions of dollars from possible recalls identification of defective batches

"It is a matter of time before these tech applications of the USFDA percolate to other regulators worldwide. The industry should be ready to embrace the change".

- Karan Singh, Managing Director, ACG

during the production stage itself will reducing inefficien-cies. To support this move, Pharma companies will need to have smart and con-nected manufacturing sites to be able to share production data in real-time

developments These developments highlight that the regulators

are leveraging tech and their application. It is prudent to mention that India had to recall 40,000 batches of drugs exported to the US in 2019 alone. Sharing his views, Karan Singh, Manag-ing Director, ACG said, "The Indian pharma industry is at an inflection point, either we adapt and grow, or we perish on the sidelines. To secure our position as the epithet of pharma, we must be one step ahead in adopting new-age tech innovations which have caught the attention of regulators."

The massive disruption caused by the pandemic has accelerated Regulators view on technology for trend forecasting. In the future it will be inevitable to rely on data to prepare for such ction point, either we

data to prepare for such health and other emergen-



Karan Singh, Managing Director, ACC

#### **INDUSTRY** PERSPECTIVES



#### Sr. Partner, McKinsey & Company

The pandemic joited the industry from digital denial to swift adoption of digital, almost overnight. It is amazing how digital has been leveraged in the frontend by all pharma players. The move demonstrated how decision-making had become faster than ever before, if m hopeful that he industry will progress howards a resilient, more efficient and specific operating modes, in the days to come.



OMAR SHERIEF MOHAMMAD. MD, Roche Diabetes Care India

In the past few months, we witnessed several new trends emerge in the healthcare arena: E-pharmacy and telemedi-ine grew to the tune of about 500%, spread almost equally across urban and rural regions. Also, remote patient monitoring has emerged as a very effective and sustainable whealthcare solution. Looking ahead, I believe technology blay a greater role in medical treatment and care giving.



VIKRANT SHROTRIYA,
Managing Director and Corporate Vice President,
Novo Nordisk

During the pandemic, government impetus created a digital ecosystem where telemedicine could thrive. The release of new Telementine Guidelines and Prime Minister Narendra Modifs emphasis on the Digital Health Mission pushed us to create hundreds of platforms to connect doctors and patients. Today millions of teleconsultations are taking place. Hence, we must accelerate the speed of tech adoption to provide telemedicine services uninterrupted.



Deputy Drug Controller, Central Drug Standard Control Organization (CDSCO)

ARVIND KUKRETI,

Accountability, transparency, and predictability were the three things pharma industry sought from regulators. To provide that, we digitized all the processes right from e-application to e-review and e-approval. Hundreds of committees work remotely to conduct reviews and provide approvals. That's also how Covid-19 vaccines were approved. Now we are working towards creating a uniform system of licensing for the entire nation.



#### SANJIV NAVANGUL Managing Director & CEO, Bharat Serums and Vaccines

The operating habits of the Indian pharma industry improved drastically over the past year. The industry became more complexent to global standards in terms of RRD, manufacturing and digital adoction, india progression and indiance and the properties of the proper



ANAND K

Pre-Covid, 90% of the testing kits used in India's medical laboratories and in-vitro diagnostics industry was imported. Post the crisis many Indian, and international manufacturers started making kits in India, decreasing the cost and increasing availability. This enhanced our testing capabilities and enabled us to conduct about five-times more tests. I would say, just like the pandemic fast-tracked digital adoption, it also accelerated Atmanirbharta in the Indian pharma industry.



PRASHANT NAGRE, Chief Executive Officer, Fermenta Biotech

We should navigate the concept of Atmanirbharta very carefully. For instance india doesn't produce even 1% of Penicillin-Ca core component for making antibiotics. The government push on manufacturing is an applicabile step, but we must ensure access to adequate innovation to maintain cost efficacy. And to do that global collaboration might be a significant requisite.



# 'राखीव खेळाडूने कॅप्टन कोण होणार हे सांगू नये '

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : ''क्रिकेट खेळताना बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी. लहानपणी क्रिकेट खेळायचो. तेव्हा बॅटिंग आणि बॉलिंगसुद्धा करायचो. परंतु, फिल्डिंग क्वचित करायचो. पण, जेव्हा फिल्डिंग करायचो, तेव्हा माझ्याकडून झेल कधीच सुटायचा नाही. परंतु, आता माझं ठरले आहे की, मी वेगवान बॉलिंगसुद्धा करून गुगलीही टाकणार आहे व त्यासोबतच बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे,'' असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. २५ मार्च रोजी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. वडाळा येथे क्रिकेटच्या सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी क्रिकेट व इतर जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''माझा सवाल आहे की, चौकशी कृणाची करायची. ज्यांनी चोरी पकडली त्यांची की, ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडले? याकरिता आम्ही चौकशी करू, हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठीशी घालत आहे हे स्पष्ट होत आहे. जे संभाषण, जे व्यवहार, जे रॅकेट झाले आहे त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या राज्य सरकारची नाही. एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का, हे पाहिले पाहिजे. पण, जे



बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे.''

संजय राऊत यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, '' 'युपीए'चा कॅप्टन बदलण्यात यावा, असे सोळाव्या खेळाडूकडून सांगण्यात येत आहे. सोळाव्या खेळाडूच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन होणार हे ठरत नाही. त्यासाठी टीममध्ये स्वतःचे स्थान असावे लागते. टीमच्या बाहेर असणाऱ्या खेळाडूने याबाबत बोलून कोणता फायदा होत नाही.''

तसेच सत्ताधाऱ्यांवर बोलताना त्यांनी क्रिकेटच्या भाषेतून उत्तर देताना ते म्हणाले की, ''सध्याच्या परिस्थितीमध्ये इतके हलके चेंडू मला टाकण्यात येत आहेत की, ते चेंड्र सीमारेषेपार पाठवावेच लागणार आहेत आणि बॉलिंगबाबत बोलायचे तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नसून मी अतिशय 'लॉजिकल ऑन द स्टम्प बॉलिंग' करतो. त्यामुळे मला वाटते की, समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होत असावी.''

#### गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण'



मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना या वर्षीचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ग्रुकवार, दि. २५ मार्च रोजी करण्यात आला. मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार निवड समितीच्या बैठकीमध्ये पुरस्काराबाबत निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-सांस्कृतिक यड्रावकर, सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, शासकीय-अशासकीय सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांचे अभिनंदन

### 'कोरोना'ने अडवले, प्रशासनाने नाडले!

### 'बेस्ट' कर्मचाऱ्यांची अवस्था

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी): मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने पुकारण्यात आलेल्या 'लॉकडाऊन'मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अनेकांना घरी बसावे लागले. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीमध्ये ड्युटी बजावू न शकलेल्या ३,२०० कामगारांची 'बेस्ट' उपक्रमाने वेतनश्रेणी रोखण्याची कारवाई केली आहे. उपक्रमाने केवळ चालक, कंडक्टर यांच्याविरोधात कारवाईचा आसूड उगारला असून, त्यांच्यावर अन्याय असल्याची भूमिका समिती बैठकीमध्ये नुकतीच व्यक्त करण्यात आली. मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून 'बेस्ट'चे कामगार जीव धोक्यात टाकून मुंबईकरांची सेवा बजावत होते. मात्र, अनेक चालक, कंडक्टर इच्छा असूनही सेवा बजावू शकत नव्हते. काही जण विविध कारणांनी मुंबईऐवजी गावी वा जवळपास असलेल्या राहत्या घरी गेले. त्या कालावधीमध्ये अनेक कामगारांनी जीवावर उदार होत सेवा बजावली. मात्र, 'बेस्ट'



विचार न करता ३,२०० चालक कंडक्टर यांच्यावर वेतनश्रेणी एक टप्प्याने कमी करण्याची कारवाई केली आहे. त्या कारवाईत प्रामुख्याने बसचालक, कंडक्टर यांचा समावेश आहे.

उपक्रमाने 'बेस्ट' चालक कंडक्टर यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचे मत भाजपचे सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केले. 'बेस्ट' प्रशासनाने केवळ चालक आणि कंडक्टर यांच्यावरच कारवाई केली आहे. ही नियमबाह्य कारवाई करताना अन्य अनुपस्थित असलेल्या कामगार, अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यापूर्वीदेखील रोखण्याची कारवाई करू नये, असाही प्रस्ताव 'बेस्ट' समिती बैठकीत मंजूर झाल्याची माहिती गणाचार्य यांनी दिली.

#### थोडक्यात

#### मुंबईत ५,५०४ नवे रुग्ण

मुंबई : मुंबईमध्ये सुरू झालेली रुग्णवाढीची संख्या कमी होण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून, आज एकदम ३०० रुग्णांची वाढ 🖠 झाली. रविवारी ३,७७५ने या रुग्णसंख्येचा विक्रम झाला. सोमवारी, मंगळवारी त्याच संख्येने

रुग्ण सापडले. बुधवारी दीड हजाराने रुग्णवाढ होत ५,१८५ रुग्ण आढळले. तर गुरुवार, दि. २५ मार्च रोजी ५,५०४ रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३,८०,११५ झाली. आज दिवसभरात २,२८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३,३३,६०३ झाली. दिवसभरामध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११,६२० झाली. मुंबईत सध्या ३३,९६१ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्के असून, 'कोविड' रुग्णवाढीचा दर ०.८९ टक्के इतका आहे. त्याबरोबरच रुग्णद्रपटीचा कालावधी ७५ दिवसांवर आलेला आहे.

### चैत्यभूमीलगतचे अनधिकृत बांधकाम



मुंबई : ''दादर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकाच्या सांची प्रवेशद्वारालगत स्मशानभूमीत धर्मशाळा आहे. त्या 'धर्मशाळेची डागडुजी' नावाखाली अनिधकृत बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. येथे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल,'' असा इशारा बहुजन समाज पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनिल भंडारे यांनी पत्राद्वारे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिला. पत्रामध्ये नमूद करण्यात आले की, ''चैत्यभूमीला झाकून टाकण्यासाठी व चैत्यभूमी दर्शनी भागाचे महत्त्व कमी करण्यासाठी कोणी तरी जाणिवपूर्वक कटकारस्थान करत असल्याचे निदर्शनास येते. या एकमजली अनधिकृत बांधकामामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. चैत्यभूमीच्या दर्शनी भागामध्ये असलेल्या स्मशानभूमीतील धर्मशाळेवरचे बांधकाम ताबडतोब पाडून टाकण्यात यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल.''

### पाडण्यासंदर्भात 'बसप'ची आयुक्तांकडे तक्रार



SCHAEFFLER

### 'दूध का दूध, पानी का पानी' करावे : गृहमंत्री अनिल देशमुख



मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित 'दूध का दूध, परमवीर सिंह यांनी गृहमंत्री पानी का पानी' करावे असे अनिल देशम्ख यांच्यावर म्हटले आहे. ''माजी पोलीस केलेल्या गंभीर आरोपामूळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असून, निवृत्त प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात सत्यता नसल्यामुळे त्यांनी जे येऊन याकरिता एक समिती आरोप लावले आहेत, या संपूर्ण गठीत केली जाणार असल्याची प्रकरणाची त्वरित चौकशी माहिती सूत्रांकडून देण्यात करून 'दूध का दूध, पानी का

तसेच गृहमंत्री अनिल गृहमंत्र्यांनी देशमुख यांनी गुरुवार, दि. २५

**मुंबई,दि. २५ (प्रतिनिधी)**ः मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयुक्त परमवीर सिंह यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या आरोपांमध्ये कोणतीही पानी' करावे,'' अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे

#### माझ्या बदलीचीही चौकशी करावी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून चौकशी झाल्याचे कारण देत, ''आपल्याला मुंबई आयुक्तपदावरून पायउतार केल्याचे सांगितले होते. पण, मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कठल्याही प्रकारची चौकशी 'एटीएस' किंवा 'एनआयए'कडन झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणांची चौकशी करावी,'' अशी याचिका परमवीर सिंह यांनी सर्वोच न्यायालयामध्ये दाखल केल्याची माहिती सूत्राद्वारे मिळत आहे.

# महा'वसुली' सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

#### भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी)ः घडामोडीनंतर बैठकीमध्ये गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची चर्चा होण्याऐवजी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा होण्याऐवजी या गोष्टी बाहेर कशा आल्या, याची चिंता संपूर्ण मंत्रिमंडळाला लागल्याचे चित्र बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. अंतिमत:, '' 'चोर सोडून संन्यासीला फाशी' देण्यासारखी कृती ठाकरे सरकार करताना पाहायला मिळत आहे,'' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवार, दि. २५ मार्च रोजी पत्रकार परिषदेमध्ये

केली. यावळा बालताना उपाध्य झाल्यानतर मुख्यमत्र्याना स्वत:

'म्हाडा'

मुख्यालयात

अभ्यागतांची

'कोरोना' चाचणी

MHADA

म्हणाले की, ''माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटींच्या खंडणीवसूलीबाबत पत्रातून आरोप केले. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेले पोलीस खात्यातील बदल्यांचे रॅकेटनंतर संबंधित मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी त्यासंदर्भातील गोष्टी बाहेर कशा आल्या? आपली चोरी नेमकी कशी पकडली गेली, याचीच चिंता संपूर्ण मंत्रिमंडळाला लागली आहे. रश्मी शुक्ला यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी रीतसर परवानगी घेऊन केलेल्या 'फोन टॅपिंग'मधून समोर आलेली माहिती, अहवालातून सादर

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी)ः 'म्हाडा'

प्राधिकरणाकडून वांद्रे येथील मुख्यालयात

प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास

स्रुवात करण्यात आली आहे. यामध्ये ग्रुवार,

दि. २५ मार्च रोजी १८२ जणांच्या करण्यात

आलेल्या चाचणीमध्ये पाच व्यक्ती कोरोनाबाधित

वांद्रे

कार्यालयामध्ये विविध कामांसाठी दररोज

सुमारे दोन हजार व्यक्ती येत असतात. त्यामूळे

या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय

'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी

मुख्यालयातील

गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तो अहवाल गृहमंत्र्यांना पाठवला. आता वर्षभरानंतर हाच अहवाल विरोधी पक्षनेत्यांनी जनतेसमोर आणल्यानंतर स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारी ही आघाडी रश्मी शुक्ला यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्याचे हनन करून भ्रष्ट मंत्र्यांना व अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालत आहे, हे दर्दैवी आहे.''

उपक्रमाने त्या परिस्थितीचा

पूढे बोलताना ते म्हणाले की, ''माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून यामध्ये देशमुख यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मुख्यालयामध्ये

'म्हाडा'च्या



त्यानुसार उच्च न्यायालयातल्या याचिकेतल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी प्रतिवादी म्हणून आपली भूमिका मांडणे हे महाराष्ट्राला शोभणारे आहे का? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना आपल्यावरील 'दूध का दूध और पानी का पानी' होऊ द्या, असे पत्र लिहून कळवले. चार दिवस उलटले तरीही मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राची

#### रजी. ऑफिस : नरिमन भवन, ८ वा मजला, २२७, बॅकबे रिक्लेमेशन, नरिमन पॉईंट, आरोपांबाबत मुंबई – ४०० ०२१, महाराष्ट्र, इंडिया. फोनः +९१ २२६६८१४४४४, फॅक्स नं . +९१ २२ २२०२७०२२ • ई−मेल: investorsupport.in@schaeffler.com Website: www.schaeffler.co.in • CIN: L29130MH1962PLC012340 सदस्यांनी लक्षात घ्यावे की कंपनीची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

घेण्याचे

आले.

दखल घेतलेली नाही. गृहमंत्र्यांच्या पत्राची मुख्यमंत्री दखल घेत नसतील. तर सामान्यांच्या तक्रारींविषयी कोणती अवस्था

अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी घेतला. त्यानुसार

गृहनिर्माण

मुख्यालयामध्ये 'म्हाडा'च्या बरोबरीने विविध

सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँक आदी

आस्थापना आहेत. त्यामुळे या ठिकाणी

येणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असते.

गुरुवारी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये

'पॉझिटिव्ह' आढळलेल्या पाचही जणांना कलिना

कॅम्प येथील कोरोना केंद्रात दाखल करण्यात

घेण्यात

भवन

ठरलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. सदस्यांनी लक्षात घ्यावे की कंपनीने, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१, रोजी कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकां नसार, सेबी (सेक्यरिटीज भँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर केलेल्या अधिसूचना, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) परिपत्रक नंबर SEBI/HO/CFD/CMD1/CIR / P / 2020 / 79 आणि SEBI / HO / CFD / CMD2 / CIR / P / 2021 / 11 जे अनुक्रमे १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ ला सेक्यरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया ने लाग केले होते पानुसार ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर कोणत्याही ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) एजीएम सूचनेत ठरलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासार

(एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर कोणत्याही

ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) एजीएम सूचनेत

या परिपत्रकानुसार ३१ डिसेंबर २०२० (F.Y.) ला संपणाऱ्या वर्षाच्या वार्षिक अहवालाची आणि एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना

गंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१ ला दुपारी ३.३० आयएसटी वाजता आयोजित केली जाईल.

ात्यक्ष मोडमध्ये शेअर्स असलेले सभासद ज्यांनी आपले ईमेल पत्ते कंपनी / डीपीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि ई–मतदान लॉगिन प्रमाणपत्रे कंपनीच्या रजिस्टार आणि हस्तांतरण एजंटला खालील गोष्टी (Link Intime India Private Limited (RTA)) पाठवन प्राप्त करू शकता, vadodara@linkintime.co.in आणि

a. सदस्याचे नाव. विनंती पत्र. फोलिओ क्रमांक. मोबाइल क्र. आणि सदस्यादारे नोंदणीकत अद्यतनित आणि स्वाक्षरीकृत ईमेल पत्ता (प्रथम धारक, संयुक्तपणे आयोजित केलेल्या बाबतीत) फ. पॅन कार्ड ची स्वतः ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत

ग्रत्यक्ष मोडमध्ये समभाग असलेले सभासद आणि ज्यांनी अद्याप त्यांच्या बँक खात्यात इलेक्टॉनिव प्राप्तीसाठी बँक खात्याचा तपशील नोंदणीकृत / अद्ययावत केला नसेल त्यांनी आरटीएशी संबंधित पढील माहिती vadodara@linkintime.co.in आणि investorsupport.in@schaeffler.com वर

a. बँकेचे नाव व शाखा ज्यामध्ये लाभांश प्राप्त होईल आणि बँक खाते प्रकार;

b. कोअर बाँकेंग सोल्यशन्सच्या अंमलबजावणीनंतर आपल्या बँकेने दिलेला बँक खाते क्रमांक :

c. ९ आकडी MICR कोड आणि ११ आकडी IFSC कोड

d. सदस्याचे नाव असलेल्या रह केलेल्या चेकची स्वतः ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत (प्रथम डिमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स असणाऱ्या सदस्यांना त्यांचे संबंधित पत्ते व त्यांचे ईमेल पत्ते, मोबाइल

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार सदस्यांना व्यवसायावर दूरस्थपणे मतदान करण्याची संधी असेल. व्हीसी किंवा ओएव्हीएम च्या माध्यमातून एजीएम सूचनेमध्ये भाग घेण्यासाठी, डिमटेरियलाइज्ड मोड, फिजीकल मोड मध्ये भाग असलेल्या सदस्यांना आणि ई–मेल द्वारे रजिस्टर न केलेल्या मतदारांना दरस्थपणे मतदान करण्यासाठी सूचना एजीएम नोटीस मध्ये दिल्य

कंपनी कायदा कलम ९१ आणि नियमन ४२ सेबी (सेक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)) च्या अनुषंगाने कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर व शेअर टान्सफर बुक, २१ एप्रिल, २०२१ ते २७ एप्रिल, २०२१ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत डिवीडेंट पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने जर एजीएममध्ये घोषित झाल्यास, बंद राहील. एजीएममधील सदस्यांनी एकदा मंजूर केलेला लाभांश वैधानिक कालावधीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विविध ऑनलाईन ट्रान्सफर मोडद्वारे ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले आहेत त्यांना दिले जाईल. ज्य सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले नाहीत त्यांच्यासाठी लाभांश वारंट, धनादेश, डिमांड डाफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवल्या जातील. सदस्यांना विनंती आहे की केवायसी त्यांच्य ठेवींसह (समभाग डिमॅट मोडमध्ये ठेवले असल्यास) आणि कंपनीच्या आरटीए (जेथे शेअर्स फिजीकल मोडमध्ये आहेत) थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी अद्यतनित कर

सदस्यांनी ह्रे निवेदन करण्याची विनंती केली आहे की वित्त कायदा २०२० च्या तरतुदीनुसार, कंपनील त्याच्या सदस्यांना लाभांश देण्याच्या संदर्भात. जर तसे एजीएममध्ये घोषित केले गेले असेल तर निर्धारित दराने (टीडीएस) कमी करणे आवश्यक आहे. म्हणूनच सदस्यांना विनंती केली जाते की सर्व आवश्यव कागदपत्रे (विधिवत पर्ण व स्वाक्षरी केलेले)

https://www.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html या लिंकवर योग्य टीडीएस / विथ होल्डोल्डिंग टॅक्स निश्चित करण्यासाठी आणि कपात करण्यासाठी गुरुवार १५ एप्रिल २०२१, संध्याकाळी ६:०० IST वाजता किंवा त्यापूर्वी सबमिट करा

व्हीसी / ओएव्हीएम किंवा ई-मतदानाद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास कोणतीही अडचण किंवा प्रश्न असल्यास, सभासद सदस्यांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई–मतदान यूजर मॅन्यूअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा त्याच्या टोल फ्री क्रमांकावर एनएसडीएलशी संपर्क साधू शकताः 1800 1020 990 आणि 1800 22 44 30.

**दिनांक:** २५ मार्च २०२१ जागा: पुणे

मध्ये

डीआरसी क्र. ३३४/२०१९ प्रति, १. आयडीबीआय बँक लिमिटेड, त्यांचे व्यवस्थापक श्री. सी. आर. पवन कुमार, मुख्य कार्यालर आयडीबीआय टॉवर्स, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५, उप महा व्यवस्थापक, एनपीए मॅनेजमेन्ट ग्रुप, आयडीबीआय बँक लिमिटेड, आयडीबीआय, आयडीबीआय टॉवर्स, डब्ल्यूटीसी संकुल, कफ परेंड, कुलाबा, मुंबई - ४०० ००

कर्ज वसुली न्यायाधिकरण-II, चेन्नई

४ था मजला, देवा टॉवर्स, क्र. ७७० ए, अण्णा सालई, चेन्नई - ६०० ००२

ओ. ए. क्र. १०४/२०१८

यांच्याद्वारे प्रतिनिधीत्व २. आयएफसीआय लिमिटेड, त्यांचे व्यवस्थापक (कायदा), नोंदणीकृत कार्यालयः आयएफसीआय टॉ वर, ६१, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११००१९, विभागीय कार्यालयः आयएफसीआय लिमिटेड, ५-९-१३, तारामंडल कॉम्प्लेक्स, ८ वा मजला

शाखा कार्यालयः आडीबीआय बँक लिमिटेड, क्र. १९५, अण्णा सालई साईडापेट, चेन्नई-६०००१

सैफाबाद, हैदराबाद-५०००४. यांच्याद्वारे प्रतिनिधीत्व मे. साकेत इंडिया लिमिटेड आणि ३ इतर ...प्रतिवादी

१. मे. साकेत इंडिया लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः क्र. ११/१२, प्लॉट क्र. २, फेज-२, सेक्टर-२, नेरूळ, नवी मुंबई - ४००७०६ तसेच येथेः मे. साकेत इंडिया लिमिटेड, क्र. ३४/१, एन.एस. अय्यंगार स्ट्रीट, सेशाद्रीपुरम्, बंगलोर

तसेच येथेः मे. साकेत इंडिया लिमिटेड, प्लॉट क्र. ६०, सिपकॉट इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, होसुर, तामिळनाड्. . श्री. आर. एल. शर्मा, दिवंगत देवकी नंदा शर्मा यांचे पुत्र, व्यवस्थापकीय संचालक, साकेत इंडिय

लिमिटेड, क्र. ६९, साकेत, मेरठ, उत्तर प्रदेश ३. श्री. एस. एल. शर्मा, दिवंगत देवकी नंदा शर्मा यांचे पुत्र, अध्यक्ष, साकेत इंडिया लिमिटेड, क्र. ६९,

४. श्री. प्रमोद कौशिक, दिवंगत सी. एस. शर्मा यांचे पुत्र, साकेत इंडिया लिमिटेड, क्र. ६९, साकेत मेरठ, उत्तर प्रदेश

#### मागणी सूचना (कर्ज वसुली आणि दिवाळखोरी कायदा, १९९३ च्या कलम २९ सह वाचावयाच्या आय-कर कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम २ अन्वये)

माननीय पीठासीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, चेन्नई यांच्या द्वारे मूळ अर्ज क्र. १०४/२०१८ मध्ये पारित दि. १६.०७.२०१९ रोजीचे वसुली प्रमाणपत्र (अनुसूचीसोबत प्रत संलग्न) नुसार रु. ३०३०,२२,१९,१६२.४६ पै. (रुपये तीन हजार तीस कोटी बावीस लाख एकोणीस हजार एकशे बासष्ट व पैसे सेहेवाळीस मात्र) तुमच्याकडून संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे देय आहेत. २. तुम्हाला सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत वरील रक्कम जमा

. करण्याची तुमच्याँकडे मागणी करण्यात येत आहे. असे न केल्यास नियमांनुसार वसुली केली जाईल. . उपरोल्लेखित रकमेव्यतिरिक्त, खालील बाबींचा भरणा तुम्हाला करायचा आहे; . (अ) अंमलबजावणी कार्यवाहीच्या संदर सूचनेनंतर लगेचच सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज.

(ब) सदर सूचना बजावण्याच्या बाबतीत आणि थकीत रक्कम वसुलीकरिता घेण्यात येणाऱ्या इतर प्रक्रियेच्या बाबतीत उद्भवलेले सर्व शुल्क, प्रभार आणि खर्च. ४. तुम्हाला पुढे अशी सूचना देण्यात येते की, कर्ज वसुली आणि दिवाळखोरी कायदा, १९९३ च्या कलम

२९ सह वाचावयाच्या आय-कर कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम २ अन्वये, तुम्ही/तुमचे हितसंबंधी प्रतिनिधी तुमच्याशी संबंधित कोणत्याही मालमत्तेचा वसुली अधिकाऱ्याच्या परवानर्ग गहाणवट, प्रभार, धारणाधिकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे व्यवहार करू शकत नाही. तुम्हाला या मंचासमोर **दि. १९.०४.२०२१ (सोमवार) रोजी स. ११.५०** वाजताउपस्थित राहा

. प्रमाणपत्र ऋणको यांना दि. २५.०७.२०१९ रोजी पाठविलेली मागणी सूचना जारी न होता परत आल्यामुळे ही मागणी सूचना आता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.



वसुली अधिकारी

शेफलर इंडिया लिमिटेड साठी आशिष तिवारी व्हीपी – लीगल व कंपनी सचिव

# महापालिका समिती निवडणुकांवर 'कोरोना'ची दहशत

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या वैधानिकसह मंगळवार, दि. ६ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या विशेष समिती अध्यक्षांच्या निवडणुकांवरही पुढे गेल्याने एप्रिलमध्ये होणाऱ्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकांवर कोरोना दहशतीची छाया आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या धसक्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या

आटोक्यामध्ये येत असलेला कोरोना पुन्हा जोराने फैलावतो आहे. त्यामुळे पालिका प्रशासन चिंतेत आहे. मागील चार दिवसांमध्ये तीन ते पाच हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ होत आहे. त्यामूळे उसळी घेणाऱ्या कोरोनाला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असताना काही ठिकाणी कडक निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासन 'वेट ॲण्ड वॉच'च्या भूमिकेमध्ये असले तरी प्रशासनाला

निर्णय घ्यावाच लागणार आहे. सध्या महासभेव्यतिरिक्त इतर समित्याच्या सभा प्रत्यक्ष होत असून, महासभा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. पण, कोरोनाचा फैलाव असाच राहिल्यास सर्व III III समित्यांच्या सभा 'व्हिडिओ 111 कॉन्फरन्सिंग'द्वारे त्यामुळे आहे.

त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवडणूक सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी होणार असून, या दोन्ही समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. याबरोबरच 'सुधार समिती' व 'बेस्ट' समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता अधिक आहे.

विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी ८ ते १२ एप्रिलदरम्यान होणार आहेत. शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाची त्यानंतर १९ एप्रिल ते २२ एप्रिलदरम्यान १७ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण असेच चालू राहिले आणि राज्य सरकारद्वारे परिपत्रक आल्यास या निवडणुका

आढळल्या.

'म्हाडा'च्या

### चौपाट्यासह पर्यटन केंद्रावर पालिकेचे कडक निर्बंध

मुंबई : गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेत यदा होळी व धूलिवंदनावर पालिका प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. शिवाय धूलिवंदन दिवशी चौपाट्यांसह पर्यटनस्थळावर गर्दी केल्यास नागरिकांना आधी विनंती करण्यात येणार आहे. मात्र, दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. धूलिवंदन दिवशी जुहू चौपाटीसह अन्य चौपाट्या, पर्यटनस्थळे या ठिकाणी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांना गर्दी न करण्याविषयी विनंती करण्यात येईल. मात्र, विनंतीकडे दूर्लक्ष केल्यास साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. शिवाय, चौपाट्यांवर 'ॲन्टिजेन' चाचणी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. होळी, धूलिवंदनसाठी गर्दी न करण्याच्या नियमांचे पालन होते की नाही, याच्या पाहणीसाठी प्रत्येक प्रभागात महानगरपालिकेचे पथक तैनात असेल. त्याचबरोबर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. मात्र, सुरुवातीला समज देण्यात येईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. जुहू चौपाटीसह मुंबईतील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर शनिवार, रविवारी मोठी गर्दी झाली होती. त्याची दखलही प्रशासनाने घेतली आहे. सर्व चौपाट्या, पर्यटनस्थळांवर तत्काळ बंदी आणण्याचा विचार नाही. मात्र, गर्दी होत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण, सामाजिक अंतर, मास्कचा वापर याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.